



Olympia Industries Ltd.

Regd. Adds.: C-205, Synthofine Industrial Estate, Behind Virwani Industrial Estate, Goregaon (East), Mumbai - 400 063, Maharashtra, India.
Tel.: 022 42138333 | info@olympiaindustriesltd.com | www.olympiaindustriesltd.com | C.I.N. No.: L52100MH1987PLC045248

To,
Corporate Relationship Department,
Bombay Stock Exchange Limited
14th Floor, P.J Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai – 400 001.

Date: 19th February, 2022

Scrip Code : 521105 | Scrip: OLYMPTX

Subject : Submission of Corrigendum for Unaudited Financial Results for the quarter ended December 31, 2021 published in the "Free Press Journal" Newspaper, English Edition and "Nav Shakti" Newspaper, Marathi Edition dated 19th February, 2022.

Respected Sir/ Madam,

With reference to the above mentioned subject, please find enclosed herewith Corrigendum published in "Free Press Journal" Newspaper, English Edition and "Nav Shakti" Newspaper, Marathi Edition dated 19th February, 2022 for the typographical error in the figures and date. The Unaudited Financial Results for the quarter ended December 31, 2021 are already published in both the Newspapers namely "Free Press Journal" Newspaper, English Edition and "Nav Shakti" Newspaper, Marathi Edition on 16th February, 2022. The typographical error are as follows:

1. In the Extract of Unaudited Financial Results of Olympia Industries Limited, 7th Column i.e. Nine Months Ended date has been wrongly mentioned as 30-09-2021 it should be read as 31-12-2020.
2. Additionally, in Nav Shakti Newspaper, Sr. No. 1 i.e. Total Income from Operations for the Quarter Ended 31-12-2021 has been wrongly mentioned as Rs. 2,271.28/-. Further, Sr. No. 2 i.e. Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) & Sr. No. 3 i.e. Net Profit/ (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items) for the Quarter Ended 30-09-2021 has been wrongly mentioned as Rs. 17.47/- & Rs. 17.47/- however, the same should be read as Rs. 8,271.28/-, Rs. 17.87/- & Rs. 17.87/- respectively for the respective period.

This is for your information and records.

Thanking You,
Yours Faithfully,

For Olympia Industries Limited

Navin

Navin Pansari
Chairman & Managing Director
Encl: As above



Tenders/Notices To Place your Tender/Notice Ads. FREE PRESS JOURNAL नवशक्ति Please mail us at: ad@fpj.co.in mail@fpj.co.in 022 - 69028000

DISCLAIMER The Free Press Journal does not vouch for the authenticity or veracity of the claims made in any advertisement published in this newspaper. Readers are advised to make their own enquiries or seek expert advice before acting on such advertisements.

THANKSGIVING THANK YOU ST. CLARE SACRED HEART OF JESUS, MOTHER MARY FOR FAVOURS GRANTED. - PHD CL-502

CHANGE OF NAME NOTE Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

I HAVE CHANGED MY NAME FROM ASLAM KHAN RASHID KHAN TO ASLAM RASHID KHAN AS PER GOVT. OF MAHA. GAZETTE (NO. M21165374) DATED: 10 FEBRUARY TO 16 FEBRUARY 2022. CL-440 I HAVE CHANGED MY NAME FROM VISHWANATH ANANTHAKRISHNAN TO VISHWANATH ANANTHAKRISHNAN AS PER DOCUMENTS. CL-643 I HAVE CHANGED MY NAME FROM NITIN KUMAR SHAH TO NITIN KIRTIKUMAR SHAH AS PER DOCUMENTS. CL-643 A I HAVE CHANGED MY NAME FROM MAHAVEER PRASAD MAYARAM SEMWAL TO MAHAVIR MAYARAM SEMWAL AS PER DOCUMENTS. CL-643 B I HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMED FAROOQUE KHAWAJA MIYAN TO FAROOQ KHAWAJA PATEL AS PER DOCUMENTS. CL-643 C I HAVE CHANGED MY NAME FROM AMRITA TEJINDER SINGH TO AMRITA TEJINDER BAINS AS PER DOCUMENTS. CL-643 D I HAVE CHANGED MY NAME FROM SHAIKH SAHIL HAJI TO SHAIKH SAHIL HAJI PASHA AS PER DOCUMENTS. CL-643 E I HAVE CHANGED MY NAME FROM SHAHNAZ SYED CHAND TO SHAHNAZ CHANDPASHA SAYED AS PER DOCUMENTS. CL-643 F I HAVE CHANGED MY NAME FROM SANIKA DATTARAJ PINGALE TO SANIKA DATTARAJ PINGALE AS PER DOCUMENTS. CL-643 G I HAVE CHANGED MY NAME FROM VIMALA MANJI BHANUSHALI TO VIMALABEN MANJI BHANUSHALI AS PER DOCUMENTS. CL-643 H I HAVE CHANGED MY NAME FROM PUSHPA DHANAJI KATTE TO ASHA DHANAJI KATTE AS PER GOVT. OF MAHARASHTRA GAZETTE NO. (M-21172412). CL-643 I I RAJEEV RANJAN SINHA HAVE CHANGED MY MINOR SON'S NAME FROM SAMAR SINHA TO SAMAR SINGH AS PER DOCUMENTS. CL-643 J I HAVE CHANGED MY NAME FROM ROOP RANJAN PATIL TO ROOP AMEYA RAUT AS PER DOCUMENTS. CL-643 K I HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMED ZUBAIR SHAIKH SHAIKH SHAIKH ALI TO MOHAMMED ZUBAIR SHAIKH AS PER DOCUMENTS. CL-643 L I HAVE CHANGED MY NAME FROM NALINI NARAYANRAO SHINDE TO PRATIBHA PRABHAKAR MORE AS PER DOCUMENTS. CL-643 M I MEENAKSHI SAHEBRAO MORE HAVE CHANGED MY NAME AS SAMIKSHA SAMEER SALVI AS PER GAZETTE NO. M-21166462 DATED 10 FEBRUARY 2022. CL-810 I HAVE CHANGED MY NAME FROM SHAHNAZ BEGAM TO SHAHNAZ LIYAKATHUSSAIN SHAIKH AS PER DOCUMENTS. CL-853 I HAVE CHANGED MY NAME FROM VICKY ABHIDAYA TAMBUSKAR TO VICKY UDAY TAMBUSKAR AS PER DOCUMENTS. CL-853 A I HAVE CHANGED MY NAME FROM JAGDISHCHANDRA BURJI MISTRY TO JAGDISH BURJI MISTRY AS PER DOCUMENTS. CL-853 B I HAVE CHANGED MY NAME FROM HARIHAR JAGDISHCHANDRA MISTRY TO HARIHAR JAGDISH MISTRY AS PER DOCUMENTS. CL-853 C I HAVE CHANGED MY NAME FROM FARIDA HAIDERALI MANEKIA TO FARIABANU HAIDERALI MANEKIA AS PER DOCUMENTS. CL-853 D I HAVE CHANGED MY NAME FROM AKBARALI MOHAMMED IBRAHIM SHAIKH TO AKBAR ALI MOHAMED IBRAHIM SHAIKH AS PER GOVT. OF MAHA. GAZETTE NO: (M-21170768). CL-877 I HAVE CHANGED MY NAME FROM WAHIDA BEGUM SHAIKH ABDULLAH TO WAHIDA BEGUM MOHAMMED IDRIS LAAHBI AS PER DOCUMENTS FOR ALL PURPOSES. CL-902

PUBLIC NOTICE TAKE NOTICE THAT I am investigating the title of my client Smt. Asha Hemant Gogari who is the owner of the Flat No. A/14 on the 3rd Floor of the building known as Hemresha situated on piece and parcel of land bearing CTS No. 1431 of Village Mulund West situated at Gupta Compound, V. P. Road, Mulund West, Mumbai-80 (Said Flat) and five shares bearing Nos. 066 to 070 (Certificate No. 014) of Hem Resha C.H.S. Ltd. (the Said Society). (hereinafter referred to as the "Said Property"). Originally, Mr. Maganlal Dharsi Gada had purchased the said flat from Builder Messrs Hem Builders as per Agreement executed between themselves. Shri. Hemant Ratanishi Gogari and Smt. Asha Hemant Gogari had purchased the said property from Mr. Maganlal Dharsi Gada vide adjudicated Agreement for Transfer 21st December 1988. Shri. Hemant Ratanishi Gogari died intestate on 6th August 2021 leaving behind him his widow Smt. Asha Hemant Gogari, his son Mr. Kevin Hemant Gogari and married daughter Mrs. Avani Kushal Shah Nee Avani Hemant Gogari as his only surviving legal heirs. Mr. Kevin Hemant Gogari and Mrs. Avani Kushal Shah Nee Avani Hemant Gogari have released and relinquished their rights by executing a registered Release Deed dated 18th February 2022 in favour of Smt. Asha Hemant Gogari. Original Agreement executed between Mr. Maganlal Dharsi Gada and Builder Messrs Hem Builders is misplaced and not traceable. Any person/s having any claim against or in respect of the said property or part thereof by way of inheritance, mortgage, possession, sale, gift, lease, lien, charge, trust, maintenance, easement, transfer, licence either educated in any litigation or otherwise or any other right or interest whatsoever, are hereby required to make the same known in writing to the undersigned at Office No. 3, 1st Floor, Supriya Heights, P. K. Road, Mulund (W), Mumbai 80, within 14 days from the date of publication hereof along with proof for the said claim. If no claim is made the transaction shall be entered into without reference or regard to any such purported claim or interest in the said property which shall be deemed to have been waived for all intents and purposes and not binding on my client. Sd/- VIVEK D. RAVANI (ADVOCATE) Place : Mumbai Date : 19.02.2022

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given on behalf of my clients that I am investigating the title of SHRI VENKATESWAR SILLA to the premises bearing office No. 809 admeasuring about 645 sq.ft. carpet area on the 8TH Floor of Prasad Chambers Premises Co-operative Society Limited situated at 719-Prasad Chambers, Swadeshi Mill Compound, Opera House, Mumbai-400 004 and 5 fully paid up shares of Rs. 50/- each bearing distinctive Nos. 2896 to 2900 (both inclusive) comprised in Share Certificate No. 2896 to 2900 standing on land bearing C. S. No. 1487 of Girgaon Division. All persons except lien/mortgage in favour of ICICI Bank Ltd., having any claim in respect of the above referred premises whether by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, muniment, inheritance, possession, lease, lien or otherwise whatsoever are hereby requested to make the same known in writing to the undersigned hereof at 2nd Floor, Mantri Building, Above Gangar Eyeenation, Opp: Girgaon Church, Girgaon, Mumbai-400 004 within 15 days of this notice, failing which, all such claim of such person/s, if any, will be deemed to have waived and/or abandoned. Dated this 19th day of Feb. 2022 Mukesh Jain Advocate

FORM NO. 14 (See Regulation 33(2)) By Regd. A/D, Dasti falling which by Publication OFFICE OF THE RECOVERY OFFICER - I/II DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3) 1st Floor, MTNL Telephone Exchange Building, Sector-30, A, Vashi, Navi Mumbai- 400703. DEMAND NOTICE NOTICE UNDER SECTIONS 25 TO 28 OF THE RECOVERY OF DEBTS & BANKRUPTCY ACT, 1993 AND RULE 2 OF SECOND SCHEDULE TO THE INCOME TAX ACT, 1961. RC/224/2018 07.02.2022 BANK OF MAHARASHTRA V/S ASHOK ECHACHARAM PATIL TO (CD 1) MR. ASHOK ECHACHARAM PATIL 4/403, Amrut Heavan, Godrej Hills, Kalyan West, Thane -421301 Also At: Flat No. 102 Sahil Apartment, Shirgaon Village, Badlapur East, Thane, 421503 MH. (CD 2) MRS. USHA ASHOK PATIL 4/403, Amrut Heavan, Godrej Hills, Kalyan West, Thane -421301 Also At: Flat No. 102 Sahil Apartment, Shirgaon Village, Badlapur East, Thane, Maharashtra- 421503. This is to notify that as per the Recovery Certificate issued in pursuance of orders passed by the Presiding Officer, DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3) in OA/156/2017 an amount of Rs.20,20,604.00 (Rupees Twenty Lakhs Twenty Thousands Six Hundred Four Rs.00) along with pendente lite and future interest @ % w.a./l/ till realization and costs of Rs.0 (only) has become due against you (Jointly and severally). 2. You are hereby directed to pay the above sum within 15 days of the receipt of the notice, failing which the recovery shall be made in accordance with the Recovery of Debts Due to Banks and Financial Institutions Act, 1993 and Rules there under. 3. You are hereby ordered to declare on an affidavit the particulars of your assets on or before the next date of hearing. 4. You are hereby ordered to appear before the undersigned on 07/03/2022 at 10.30 a.m. for further proceedings. 5. In addition to the sum aforesaid you will also be liable to pay: (a) Such Interest as is payable for the period commencing immediately after this notice of the certificate / execution proceedings. (b) All costs, charges & expenses incurred in respect of the service of this notice & warrants and other processes and all other proceedings taken for recovering the amount due. Given under my hand and seal of the Tribunal, on this date: 07/02/2022 Sd/- Recovery Officer DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3)

FORM NO. 14 (See Regulation 33(2)) By Regd. A/D, Dasti falling which by Publication OFFICE OF THE RECOVERY OFFICER - I/II DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3) 1st Floor, MTNL Telephone Exchange Building, Sector-30, A, Vashi, Navi Mumbai- 400703. DEMAND NOTICE NOTICE UNDER SECTIONS 25 TO 28 OF THE RECOVERY OF DEBTS & BANKRUPTCY ACT, 1993 AND RULE 2 OF SECOND SCHEDULE TO THE INCOME TAX ACT, 1961. RC/60/2019 14.02.2022 BANK OF MAHARASHTRA V/S M/S. STAR SHOCKABSORBERS GOTUR (CD 1) M/S. STAR SHOCKABSORBERS GOTUR Opp. Prem Auto Birla College Road, Shivaji Chowk, Kalyan (West), Thane, Maharashtra - 421301. (CD 2) MR. GOPAL BABU GOTUR Flat No. 204, 2nd Floor, Ansan Complex, A Wing, Woolen Chawl, Near Makka Masjid Village, Kohoj Kuntvali, Ambemath (West), Thane, Maharashtra- 421505 (CD 3) MR. ANAND PRABHAKAR SHIRODKAR Flat No. 509, Alishan Residency, Wayale Nagar, Khadakpada, Kalyan (West), Thane, Maharashtra - 421301. This is to notify that, as per the Recovery Certificate issued in pursuance of orders passed by the Presiding Officer, DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3) in OA/446/2016 an amount of Rs.11,47,463.00 (Rupees Eleven Lakhs Forty Seven Thousands Four Hundred Sixty Three Rs.00) along with pendente lite and future interest @ 10.00% Simple Interest Yearly w.e.f. 10/12/2015 till realization and costs of Rs.33,974.00 (Rupees Thirty Three Thousand Nine Hundred Seventy Four Rs.00) 2. You are hereby directed to pay the above sum within 15 days of the receipt of the notice, failing which the recovery shall be made in accordance with the Recovery of Debts Due to Banks and Financial Institutions Act, 1993 and Rules there under. 3. You are hereby ordered to declare on an affidavit the particulars of your assets on or before the next date of hearing. 4. You are hereby ordered to appear before the undersigned on 07/03/2022 at 10.30 a.m. for further proceedings. 5. In addition to the sum aforesaid you will also be liable to pay: (a) Such Interest as is payable for the period commencing immediately after this notice of the certificate / execution proceedings. (b) All costs, charges & expenses incurred in respect of the service of this notice and warrants and other processes and all other proceedings taken for recovering the amount due. Given under my hand and seal of the Tribunal, on this date: 14/02/2022 Sd/- Recovery Officer DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3)

FORM NO. 14 (See Regulation 33(2)) By Regd. A/D, Dasti falling which by Publication OFFICE OF THE RECOVERY OFFICER - I/II DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3) 1st Floor, MTNL Telephone Exchange Building, Sector-30, A, Vashi, Navi Mumbai- 400703. DEMAND NOTICE NOTICE UNDER SECTIONS 25 TO 28 OF THE RECOVERY OF DEBTS & BANKRUPTCY ACT, 1993 AND RULE 2 OF SECOND SCHEDULE TO THE INCOME TAX ACT, 1961. RC/60/2019 14.02.2022 BANK OF MAHARASHTRA V/S M/S. STAR SHOCKABSORBERS GOTUR (CD 1) M/S. STAR SHOCKABSORBERS GOTUR Opp. Prem Auto Birla College Road, Shivaji Chowk, Kalyan (West), Thane, Maharashtra - 421301. (CD 2) MR. GOPAL BABU GOTUR Flat No. 204, 2nd Floor, Ansan Complex, A Wing, Woolen Chawl, Near Makka Masjid Village, Kohoj Kuntvali, Ambemath (West), Thane, Maharashtra- 421505 (CD 3) MR. ANAND PRABHAKAR SHIRODKAR Flat No. 509, Alishan Residency, Wayale Nagar, Khadakpada, Kalyan (West), Thane, Maharashtra - 421301. This is to notify that, as per the Recovery Certificate issued in pursuance of orders passed by the Presiding Officer, DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3) in OA/446/2016 an amount of Rs.11,47,463.00 (Rupees Eleven Lakhs Forty Seven Thousands Four Hundred Sixty Three Rs.00) along with pendente lite and future interest @ 10.00% Simple Interest Yearly w.e.f. 10/12/2015 till realization and costs of Rs.33,974.00 (Rupees Thirty Three Thousand Nine Hundred Seventy Four Rs.00) 2. You are hereby directed to pay the above sum within 15 days of the receipt of the notice, failing which the recovery shall be made in accordance with the Recovery of Debts Due to Banks and Financial Institutions Act, 1993 and Rules there under. 3. You are hereby ordered to declare on an affidavit the particulars of your assets on or before the next date of hearing. 4. You are hereby ordered to appear before the undersigned on 07/03/2022 at 10.30 a.m. for further proceedings. 5. In addition to the sum aforesaid you will also be liable to pay: (a) Such Interest as is payable for the period commencing immediately after this notice of the certificate / execution proceedings. (b) All costs, charges & expenses incurred in respect of the service of this notice and warrants and other processes and all other proceedings taken for recovering the amount due. Given under my hand and seal of the Tribunal, on this date: 14/02/2022 Sd/- Recovery Officer DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3)

Whereas, The undersigned being Authorized Officer of the Dombivli Nagari Sahakari Bank Limited under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under section 13(12) of the said Act, read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 29.10.2018 calling upon M/s. Jay Bhavani Ginning & Pressing Factory, its Partners and the Guarantors, jointly and severally, to discharge in full a sum of Rs. 2,53,73,150.72 (Rupees Two Crore Fifty Three Lakh Seventy Three Thousand One Hundred Fifty and Paise Seventy Two Only) on 30.09.2018 together with further interest thereon within 60 days from the date of receipt of the said notice The Borrower/Mortgagor/Partners/Guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/Mortgagor/Guarantors and the public in general that the undersigned on 17.02.2022 has taken Possession of the property described herein below through the Residential Nayab Tehsiladar, Erandol, Jalgaon in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) Section 13 of the said Act read with Rule 8 of the Security Interest Enforcement Rules. The Borrower/Mortgagor/Partners/Guarantors in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of DOMBIVLI NAGARI SAHAKARI BANK LIMITED for an amount of Rs. 2,53,73,150.72 (Rupees Two Crore Fifty Three Lakh Seventy Three Thousand One Hundred Fifty and Paise Seventy Two Only) on 30.09.2018, together with further interest thereon till realization of entire dues. The Borrower's/Mortgagor's/Partners/Guarantor's attention is invited to the provisions of sub-section (8) of section 13 of the Act in respect of time available to redeem the secured assets. DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY (a) ALL THAT PIECE & PARCEL OF N. A. Land bearing Gat No. 549/C, area ad. 1H-42R together with Factory Building standing thereon lying, being and situate at Village Kasoda, Taluka Erandol, District Jalgaon, within Registration District Jalgaon and Sub-Registration District Erandol, together with all other structures, sheds constructed/ to be constructed thereon and all the plant and machinery, furniture & fixtures attached to the earth and/or permanently fastened to anything attached to the earth and bounded as under: On or towards North : By Land bearing Gat No. 549/A/1 On or towards South : By Farkande Kasoda Road On or towards East : By Road & Land bearing Gat No. 549D/1 On or towards West : By Land owned by Shri. Sonawane (b) ALL THAT PIECE & PARCEL OF N. A. Land bearing Gat No. 549/A/1, Southern side area ad. 0H-58R together with Factory Building standing thereon lying, being and situate at Village Kasoda, Taluka Erandol, District Jalgaon, within Registration District Jalgaon and Sub-Registration District Erandol, together with all other structures, sheds constructed/ to be constructed thereon and all the plant and machinery, furniture & fixtures attached to the earth and/or permanently fastened to anything attached to the earth and bounded as under: On or towards North : By portion of above Land On or towards South : By Land bearing Gat No. 549/C On or towards East : By Land bearing Gat No. 549B/1 & B/2 On or towards West : By Land owned by Shri. Sonawane Sd/- Authorized Officer (Dombivli Nagari Sahakari Bank Ltd.) Place : Erandol Date : 17.02.2022

MUMBAI RAILWAY VIKAS CORPORATION LTD. E-Bid Notice E-Bid No. MRVC-10014-2-2022. Date: 16/03/2022 Item: PROCUREMENT OF ELEVATOR Qty. 4 Nos Closing date: 16/03/2022 12:00. Tender fee: Nil, EMD: Rs. 1364700 For details, please visit website www.ireps.gov.in and www.indianrailway.mvrc.gov.in Corrigendum if any, will be hosted on the website only. Ph: 22017125 / email: gmprocurement@mvrc.gov.in GM (Procurement)/MRVC

Under instructions from my clients, I am investigating the title of MRS. MARGUERITE ELEANOR JONES to the Residential Flat on the Third Floor admeasuring 88.5 sq.mts carpet area, being the entire Third Floor in the said Extension (i.e. the building comprising of ground and four upper floors constructed just behind and attached to the bungalow) together known as "The Green Gables" and also together with an equal 1/5th share to the said terrace, common amenities and spaces in the said Extension and also together with an equal 1/5th share in the balance and future development potential in the said leasehold land together with an identified car parking slot in the said land located at St. Cyril Road, Bandra (West) Mumbai 400050 in the Registration Sub-District of Bandra along with joint membership of 10 (ten) shares, of Rs. Fifty each, bearing serial nos. 691 to 700 (both inclusive) in the Society. ("the Property") Any person having any claim against or in respect of the title of the aforesaid property or any part thereof by way of sale, exchange, mortgage, charge, lien, lease, inheritance, gift, trust, maintenance, possession, easement, loans, advance, injunction or any decree or order or award passed by any Court, Tribunal, (Revenue or Arbitral) or Authority or under any agreement of sale or otherwise are required to make known the same to the undersigned at the address mentioned below within 14 days from the date hereof along with all copies of documents by which such claim/s if any, will be deemed to have been waived and/or abandoned and my clients will be proceeded further to deal with the above mentioned property. Mumbai: 18th February, 2022 S. REGO Advocate, Home-Coming 47, Waroda Road, Bandra (West), Mumbai 400050

INDUSTRIAL PREMISES CONSTRUCTED IN THE YEAR 1972 BEING GATA NO. 9ADMEASURING 137.40 SQ. MTRS. BUILT UP (APPROX.) ON THE GROUND FLOOR OF ARK INDUSTRIAL ESTATE, CONSIST OF GROUND + 2 WITHOUT LIFT FACILITY MAROL ANHERI (E), MUMBAI - 400 059 (HEREIN REFERRED TO AS "THE SAID GATA") IN ARK INDUSTRIAL PREMISES CO-OPERATIVE SOCIETY LIMITED SITUATED ON PLOT NO. 76, MAKWANA ROAD, MAROL NAKA, ANHERI (EAST), MUMBAI - 400 059 WITHIN LIMITATION OF MUMBAI MUNICIPAL CORPORATION K -(East) Ward on land bearing C.T.S. No. 619, 619/1, 619/2 of the Village Marol, Taluka Anheri in the Registration District and Sub District of Mumbai Suburban. Sd/- Shivrām B. Naik Advocate High Court Date: 19.02.2022 Shop No. 58, Goyal Trade Center, Sona Gold Talkies, Shantivan, Borivali (East), Mumbai 400 066

STRESSED ASSETS STABILISATION FUND 3rd Floor, D Wing, WTC Complex, 101 Tower, Cuffe Parade, Mumbai - 400 005. Website: www.sasfrust.com POSSESSION NOTICE (Rule 8 (1)) (FOR IMMOVABLE PROPERTY) Whereas the undersigned being the Authorised Officer of Stressed Assets Stabilisation Fund (SASF) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of the powers conferred under Section 13(12) read with rule 3 of Security Interest (Enforcement) Rules, 2002 (the Rules) issued a demand notice dated 18/09/2021 calling upon the borrower M/S. Rider Electronics Ltd. Mortgagor M/s Technopower Enterprise, M/s Powercon Enterprise to repay the amount mentioned in the notice being Rs. 1,01,05,38,116/- (Rupees One Hundred One Crore Five Lakh Thirty Eight Thousand One Hundred Sixteen Only) within 60 days from the date of the receipt of the said notice. The borrower, mortgagor having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower, mortgagor in particular and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below, in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on this 15th day of February of the year 2022. The Borrower, mortgagor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the SASF for an amount of Rs. 1,01,05,38,116/- (Rupees One Hundred One Crore Five Lakh Thirty Eight Thousand One Hundred Sixteen Only) and interest thereon. The borrower's, mortgagor's attention is invited to provisions of sub section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. DESCRIPTION OF THE ASSETS 1) All that pieces or parcels of land comprised in and forming part of and situated on Plot No. 60 (earlier B61) in the Electronics Industrial Estate within the village limit of Gandhinagar Taluka Gandhinagar Distt. Gandhinagar in the name of Powercon Enterprise. Bounded as Follows: On the East By: Plot No. B.60 X GIDC Road, On the West By: Plot No. B3 X B62, On the South By: Plot No. B.62 X GIDC 20 Met Road, On the North By: Plot No. B3 X B60 together with all buildings and structures thereon and all plant and machinery attached to the earth or permanently fastened to anything attached to the earth. Authorised Officer Stressed Assets Stabilisation Fund Date: 15.02.2022 Place: Gandhinagar

FORM G INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST (Under Regulation 36A (1) of the Insolvency and Bankruptcy (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016 For the attention of Prospective Resolution Applicants of M/s VAG BUILDTECH LIMITED (Previously Known as SUNLITECH INDIA INFRA PRIVATE LIMITED) (Previously Known as VAG BUILDTECH PRIVATE LIMITED) Relevant Particulars 1. Name of the corporate debtor: VAG BUILDTECH LIMITED (Previously Known as SUNLITECH INDIA INFRA PRIVATE LIMITED) (Previously Known as VAG BUILDTECH PRIVATE LIMITED) 2. Date of Incorporation of Corporate Debtor: 12-06-2012 3. Authority under which Corporate Debtor is incorporated / registered: Registrar of Companies(ROC), Mumbai 4. Corporate identity number / limited liability identification number of corporate debtor: U45400MH2012PLC23077 5. Address of the registered office and principal office (if any) of the Corporate Debtor: Registered Office- 3rd Floor, Flat No. 301, Saba Palace Khar West Mumbai Maharashtra - 400054 6. Insolvency commencement date in respect of Corporate Debtor: 26-11-2021 (This order was intimated to the IPR on 01-12-2021) 7. Date of invitation of expression of interest: 19-02-2022 8. Eligibility for resolution applicants under section 25(1)(h) of the Code is available at: Send an email at cirp.vagbl@gmail.com 9. Norms of ineligibility applicable under section 29A are available at: Send an email at cirp.vagbl@gmail.com 10. Last date for receipt of expression of interest: 07-03-2022 11. Date of issue of provisional list of prospective resolution applicants: 17-03-2022 12. Last date for submission of objections to provisional list: 22-03-2022 13. Date of issue of final list of prospective resolution applicants: 01-04-2022 14. Date of issue of information memorandum, evaluation matrix and request for resolution plans to prospective resolution applicants: 22-03-2022 15. Manner of obtaining request for resolution plan, evaluation matrix, information memorandum ("IM") and further information: By email to cirp.vagbl@gmail.com after signing the non-disclosure agreement 16. Last date for submission of resolution plans: 21-04-2022 17. Manner of submitting resolution plans to resolution professional: By email to cirp.vagbl@gmail.com and hardcopy in a sealed envelope to the address of Resolution Professional as mentioned in point no. 21 18. Estimated date for submission of resolution plan to the Adjudicating Authority for approval: 06-05-2022 19. Name and registration number of the resolution professional: Mr. Ashish Vyas IBB/IPA-001IP-P-01520/2018-2019/12267 20. Name, Address and e-mail of the resolution professional, as registered with the Board: Mr. Ashish Vyas, Resolution Professional, Address: B-1A Viceroy Court CHS, Thakur Village, Kandivali (East), Mumbai Suburban, Maharashtra-400101. Email: ashish.vyas2006@gmail.com 21. Address and email to be used for Correspondence with the resolution professional: 402, Sushashil IT Park Datta Pada Road Borivali East Mumbai - 400066 cirp.vagbl@gmail.com 22. Further Details are available at or with: Send an email at cirp.vagbl@gmail.com 23. Date of publication of Form G: 19-02-2022 Ashish Vyas Resolution professional of Vag BuildTech Limited IBB/IPA-001IP-P-01520/2018-2019/12267 402, Sushashil IT Park Datta Pada Road Borivali East Mumbai - 400066 Date: 19-02-2022 Place: Mumbai

Office of the Recovery Officer Depts Recovery Tribunal, Mumbai (DRT 3) MTNL Telephone Exchange Bldg., Sector 30-A, Vashi, Navi Mumbai-400703. RP No. 263 of 2005 CORRIGENDUM With reference to Proclamation of Sale published on Dated 18/02/2022 for State Bank of India V/s M/s. Jamnadas Jekisondas Jarivala & Ors has been published. Whereas Reserve Price Published Rs. 3,02,00,000 by Oversight. Instead of this Please Read Rs. 3,02,00,000. Other detail will remain same as published earlier. PUBLIC NOTICE Notice is hereby given that I) Dr. Premprakash J. Vachhani And 2) Dr. Mrs. Mohini P. Vachhani have purchased the Office No. 302, on the 3rd Floor, in the Building known as "Vinayak Chambers", situated at 4th Road, Above Union Bank of India, Khar (W), Mumbai - 400 052. Dr. Premprakash J. Vachhani the purchaser of the said Office expired on 16.01.2022. Any person/s who has/have any claim, right, title and interest in the said Office No. 302, by way of sale, gift, exchange, mortgage, charge, lease, lien, succession, or in any other manner whatsoever should intimate the same to the undersigned within a period of 15 days from the date of publication of this notice at the address provided hereunder, with copies of such documents and other proofs in support of his/her claim in the said Office No. 302. In case no objections are received within the aforesaid time, it shall be presumed that there are no claimants and your claims shall be free to deal with said Office. Place : Mumbai Date : 19.02.2022 SMITA R. GHADI Advocate, High Court, Bombay Shop No. 76/EMP75/Phase 4, Thakur Village, Kandivali (East), Mumbai - 400101.

NOTICE is hereby given that I am investigating the TITLE of (1) MRS. SEJAL VICKY SHAH AND (2) MR. VICKY AJIT SHAH, being the Owners of an agricultural land or ground in ND ZONE bearing (1) Survey No.49/5 vide C.T.S. No. 1430 (Adm. 911 Sq.Meters as per 7/12 Extracts and Adm. 1109.60 Sq.Meters as per Property Card) and (2) Survey No. 49/7 vide C.T.S. No. 1434 (Part) (Adm. 379 Sq. Meters as per 7/12 Extracts and Adm. 379.50 Sq.Meters out of total area of 487 Sq.Meters as per Property Card) of Village: ERANGAL, Taluka: BORIVALI, District: MUMBAI SUBURBAN; together with the structure standing thereon which is duly assessed to the Municipal Property Tax. ANY ONE EITHER having or claiming any kind of share, right, title, interest, claim or possession in respect of the said property or any part or portion thereof by way of sale, exchange, mortgage, charge, gift, partition, release, trust, muniment, inheritance, possession, easement, tenancy, lease, lien, decree/order, attachment or otherwise whatsoever are hereby requested to make the same known in writing to the undersigned hereof within 14 days of the notice, failing which, the claims of such person, if any, will be deemed to have been waived forever and not binding on the aforesaid Owners pertaining to the said property or in any manner. Any person having any claim or right in respect of the said property by way of inheritance, share, sale, mortgage, lease, lien, license, gift, possession or encumbrance whatsoever or otherwise is hereby required to intimate to the undersigned within 14 days from the date of publication of this notice of his such claim, if any, with all supporting documents failing which the transaction shall be completed without reference to such claim and the claims, if any of such person shall be treated as waived and not binding on our clients. THE SCHEDULE ABOVE REFERRED TO: Industrial Premises constructed in the year 1972 being Gata No. 9 admeasuring 137.40 sq. mtrs. Built up (approx.) on the Ground floor of ARK Industrial Estate, consist of Ground + 2 Without Lift facility Marol Anheri (E), Mumbai - 400 059 (herein after called "the said gata") in Ark Industrial Premises Co-operative Society Limited situated on Plot No. 76, Makwana Road, Marol Naka, Anheri (East), Mumbai - 400 059 within Limitation of Mumbai Municipal Corporation K -(East) Ward on land bearing C.T.S. No. 619, 619/1, 619/2 of the Village Marol, Taluka Anheri in the Registration District and Sub District of Mumbai Suburban. Sd/- Shivrām B. Naik Advocate High Court Date: 19.02.2022 Shop No. 58, Goyal Trade Center, Sona Gold Talkies, Shantivan, Borivali (East), Mumbai 400 066

NOTICE is hereby given that we are investigating and verifying the title in respect of the Villa No. 119 (Type C/12), comprising of ground + first floor, admeasuring 216 Sq. Mtrs., equivalent to 2325 Sq. Ft., of Built up area together with the appurtenant land thereto admeasuring 313Sq.Mtrs., along with present and future land FSI thereof in the hands of Mr. Nimish Thakkar residing at C 505, Raj Park CHS, Rajaji Road, Near Madavi Bunglow, Dombivli (East), Tilaknagar, Kalyan, Thane, Maharashtra 421 201 free from all encumbrances and reasonable doubts, but subject to the mortgage created by him in favour of ICICI Bank, Ghatkopar (E) Branch in the project known as "Pristine Villas" constructed on all those pieces and parcels of land lying and being at Village Karla in the Registration Sub-District of Mawal District Pune and within the limits of Grampanchayat Karla and Mawal Taluka Panchayat Samiti of Pune Zilla Parishad bearing (i) R.S. No. 159, Gut No. 488, Hissa No. 1 and 2 in aggregate admeasuring 7 Acres and 23 2/3 Gunthas and (ii) property bearing R. S. No. 160 Gut No. 490 admeasuring 6 Hectares and 12 Ares standing in the names of Mr. Prakash Gidwani and Mr. Sahil Prakash Gidwani (Owners). All person's having or claiming any right, title, interest, claim and/or demand of whatsoever nature into or upon or in the said Villa or any part thereof by way of inheritance, gift, bequest, charge, mortgage sale, lease, lien, pledge, trust, Family Arrangement Settlement or otherwise whatsoever is and are hereby required to make the same known in writing to the undersigned within 15 days from the date hereof which if not registered and/or made known it shall be presumed that such person's claiming or having any such claim, right, title and interest etc. shall be deemed to have waived the same. Dated this 18th day of February, 2022 For M/s. Shah & Sanghavi Sd/- Partner Advocates, Solicitors and IPR Agents Office No. 114/115, 11th floor, "A" Wing, Mittal Court, Nariman Point, Mumbai 400 021.

NOTICE is hereby given that our clients have negotiated with MRS. SANDHYA VENKATESWARAN IYER and MR. SHIKHAR GANESH (the "Owners") for the purchase of their premises and shares, more particularly described in the Schedule hereunder written, free from all encumbrances. Any person having any rights, title, interest, demand or any claims in or to the premises and/or the shares described in the Schedule hereto or any part thereof, by way of sale, transfer, assignment, exchange, lease, sub-lease, tenancy, subtenancy, license, mortgage, gift, lien, charge, encumbrance, occupation, covenant, trust, maintenance, pre-emption, inheritance, bequest, possession, agreement, lispendens, family arrangement, settlement, decree or order of any court, business arrangement or otherwise whatsoever is hereby required to make the same known in writing, along with scanned copies of documents supporting their claim, to the undersigned at Office No. 502/503, 5th Floor, B-Wing, 36 Turner Road, above Fab India, Bandra (West), Mumbai 400 050, and also email scanned copies of the same to staf@preceptlegal.in and flianan@preceptlegal.in within fourteen (14) days from the date of publication hereof, failing which claims or objections, if any, will be considered to have been waived and/or abandoned and our clients shall proceed with the purchase of the premises and shares. THE SCHEDULE Flat No. 1001, admeasuring 1675 square feet (carpet area) on the tenth floor of the building named 'Supreme Estrella', along with 2 (two) car-parking spaces within 1 (one) mehwachated space, bearing Nos. G-27 and G-28, at the ground level of the plot on which the building stands, bearing Plot No.112A of TPS IV, C.T.S. No. F/936, situated at 1st Road, Bandra (West), Mumbai 400 050. 5 (five) fully paid-up shares of Rs. 50/- each held in the Estrella Co-operative Housing Society Limited, bearing Distinctive Nos. 51 to 55 (both inclusive) held under Share Certificate bearing No.11 dated 1st January, 2018. Mumbai, dated this 19th day of February, 2022. For M/s. Precept Legal, Advocates Flianan D'Souza, Partner.

ARIHA CHEMICALS PRIVATE LIMITED Ariha Chemicals Private Limited - In Liquidation Regd. Off.: Flat No. A-404, Plot No. 448 45 sectors 8A, Kopar - Khairane Navi Mumbai Maharashtra India 400709. E-Auction Sale of Corporate Debtor as a Going Concern under the Insolvency and Bankruptcy Code, 2016 Date and Time of E-Auction: 21st March, 2022 at 11:00 AM to 02:00 PM (With unlimited extension of 10 minutes each) Sale Notice Notice is hereby given for Sale of "M/s Ariha Chemicals Private Limited - In Liquidation (Corporate Debtor)" as a Going Concern including all the assets forming part of Liquidation estate formed by the Liquidator, appointed by the Hon'ble NCLT Bench, Mumbai under the Insolvency and Bankruptcy Code, 2016 and the regulations made thereunder. Assets Reserve Price EMD Amount Sale of Corporate Debtor as a Going Concern along with all assets excluding Securities & Financial Assets Rs. 3.6 Crores Rs. 12 Lakh The sale shall be subject to the Terms and Conditions prescribed in the "E-Auction Process Information Document" available at https://auctontiger.net/ and to the following conditions: 1. It is clarified that, this invitation purports to invite prospective bidders and does not create any kind of binding obligation on the part of the Liquidator or the Company to effectuate the sale. Liquidator of M/s Ariha Chemicals Private Limited reserves the right to suspend/abandon/cancel/extend or modify process terms and/or reject or disqualify any prospective bidder/bid offer at any stage of the e-auction process without assigning any reason and without any liability. 2. E-Auction will be conducted on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS", "WHATEVER THERE IS" and "NO RECOURSE" basis through approved service provider, M/s. e-Procurement Technologies Limited (Auction Tiger) https://auctontiger.net. 3. The Eligibility Criteria for the Participants are mentioned in the E-Auction Information Process Document. The Bid Documents details and EMD payment details should reach the office of the Liquidator physically or by e-mail at the address given below before 05:00 P.M. of 15.03.2022. 4. Any modification in timelines will be mailed to the bidders. 5. For any query, contact Mr. Rohit Vora, Mob- 9820217893, mail id contact@rohitvora.com contact no. 9820217893. Rohit Vora, Liquidator of Ariha Chemicals Private Limited - In Liquidation, IBBI Regn No.: IBB/IPA-003/IP-NO0071/2017-18/10556. 1103 Raj Sun Flower, Royal Complex, Ekar Road, Borivali (West) Mumbai 400092. Email Id: - contact@rohitvora.com Place: Mumbai Date: 16.02.2022

BHARAT CO-OPERATIVE BANK (MUMBAI) LTD. (MULTI-STATE SCHEDULED BANK) Central Office: "Marutagiri", Plot No. 139A, Sonawale Road, Goregaon (East), Mumbai - 400063. | Tel: - 61899088 / 61890134/61890085 POSSESSION NOTICE The undersigned being the Authorised Officer of Bharat Co-operative Bank (Mumbai) Ltd., under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 16.11.2021 calling upon the Principal Borrower Mr. Ramraj Ramraksha Yadav, Prop. of M/s. Shri Balaji Tours & Travels and Joint/Co-Borrower: Mr. Ramraksha Rangai Yadav to repay the amount mentioned in the notice being Rs.20,46,938/- (Rupees Twenty Lakh Forty Six Thousand Nine Hundred Thirty Eight) on 15.11.2021 within 60 days from the date of receipt of the said notice. The said borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the said borrowers and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on the undersigned under section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said Rules on this 16th day of February of the year 2022. The said borrowers in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the said property and any dealings with the said property will be subject to the charge of Bharat Co-operative Bank (Mumbai) Ltd. for an amount of Rs.20,46,938/- (Rupees Twenty Lakh Forty Six Thousand Nine Hundred Thirty Eight) on 15.11.2021 together with further interest thereon. DESCRIPTION OF THE PROPERTY Shop No.3021 admeasuring 8.09 sq.meters equivalent to 87.00 sq.ft carpet area on 1st Floor, in the building known as "Rustumjee's Eaze Zone", Laxmi Singh complex constructed on land

